

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता समग्र शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेकरीता पुनर्विनियोजनाने निधी उपलब्ध करण्याबाबत.केंद्र हिस्सा लेखाशिर्ष(२२०२ आय६४८) व राज्य हिस्सा लेखाशिर्ष (२२०२ आय६५७)

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८/ प्र.क्र. ०४ / कार्यासन.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: ३१ मार्च, २०१९.

वाचा -

- १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३, दि.०२.०४.२०१८ व दि.२५.०१.२०१९.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग समक्रमांक दि.३१.०३.२०१९
- ३) शालेय शिक्षण विभाग, नस्ती क्र. समग्र-२०१९ / प्र.क्र.३२/एसडी-६.

शासन निर्णय-

सन २०१९ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात समग्र शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षाकरीता मागणी क्र. टी-५, २२०२ , सर्वसाधारण शिक्षण, ०१, प्राथमिक शिक्षण, ७९६ जनजाति क्षेत्र उपयोजना (०१) जनजाति क्षेत्र उपयोजना (०१) (१०) समग्र शिक्षा अभियान (६० टक्के केंद्र हिस्सा) लेखाशिर्ष (२२०२ आय ६४८), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) करिता रु. १ हजार लाक्षणिक तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे. तर त्यास समवर्ती राज्य हिस्सा म्हणून (०१) (११) समग्र शिक्षा अभियान (४० टक्के राज्य हिस्सा) लेखाशिर्ष (२२०२ आय ६५७) ३१- सहायक अनुदाने (वेतनेत्तर) करिता एकूण रु. १ हजार लाक्षणिक तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे. प्रकरणी केंद्र हिस्श्याच्या (२२०२ आय ६४८) व राज्य हिस्श्याच्या (२२०२ आय ६५७) लेखाशिर्षाकरीता पुनर्विनियोजनाद्वारे अनुक्रमे रु.३०८.८८ लाख व रु.२०५.९२ लाख असा एकूण रु.५१४.८० लाख (अक्षरी रुपये पाच कोटी चौदा लाख ऐंशी हजार फक्त) इतका निधी शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना वितरीत करण्यात आलेला आहे.

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक ३ येथे नमूद नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार त्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता (०१) (०६) सर्व शिक्षा अभियान योजना (६० टक्के केंद्र हिस्सा) (२२०२ आय४४९), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) आणि (०१) (०७) सर्व शिक्षा अभियान योजना (४० टक्के राज्य हिस्सा) (२२०२ आय४५२), ३१- सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखालील बचतीतून समग्र शिक्षा अभियान या योजनेच्या केंद्र हिस्श्याच्या (२२०२ आय ६४८) व राज्य हिस्श्याच्या (२२०२ आय ६५७) लेखाशिर्षाकरीता पुनर्विनियोजनाद्वारे अनुक्रमे रु.२९१.१९ लाख व रु.१९४.१३ लाख असा एकूण रु.४८५.३२ लाख (अक्षरी रुपये चार कोटी, पंच्याऐंशी लाख, बत्तीस हजार फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. विभागप्रमुख /नियंत्रक अधिकारी यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार सदर निधी याच वर्षात खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी

विकास; तसेच आदिवासी विकास विभाग व शालेय शिक्षण विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

४. नियंत्रण अधिकारी/ विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात विविध योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

५. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतुन आदिवासी उपयोजना क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबतच्या तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाने **वाचा** येथील क्रमांक १ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्र.३५५/ व्यय १४, दि.३१.०३.२०१९ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०३३०१७४५५९१९२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

रविंद्र दि.औटे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ अमरावती.
५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. वित्त विभाग (अर्थोपाय/अर्थ-१९ / व्यय-१४) मंत्रालय, मुंबई-३२
८. निवडनस्ती, कार्यासन- ०६, आदिवासी विकास विभाग.